

जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक : सकाज्ये २०२१ / प्र.क्र.०१/आ(संनि),

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १८ जानेवारी, २०२१.

शासन परिपत्रक

जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२०२१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची तयार करण्यात आली असून, ती या परिपत्रकासोबत परिशिष्ट "अ" येथे जोडण्यात आली आहे. सदरहू ज्येष्ठतासूची सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दिनांक २१.१०.२०११ मधील सूचनांनुसार तयार करण्यात आली आहे.

२. सदर ज्येष्ठतासूची तयार करताना मुख्यत्वेकरून महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, १९८२ मधील तरतूदींचा अवलंब करण्यात आला आहे.

३. जलसंपदा विभागातील सर्व विभागप्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी प्रस्तुतची ज्येष्ठतासूची सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांच्या (रजेवर/प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी. सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांना सदर ज्येष्ठतासूचीबाबत काही हरकती/सूचना असल्यास त्या दिनांक १६.०२.२०२१ पर्यंत संबंधित विभागप्रमुखांच्या अभिप्रायांसह शासनास सादर कराव्यात. विहित कालावधीत आक्षेप/माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठतासूचीत नमूद केलेला तपशील बरोबर असल्याचे गृहित धरून अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येईल.

४. सदर शासन परिपत्रक व ज्येष्ठतासूची महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२१०११८१२१६०१९५२७ असा आहे. तसेच सदरचे शासन परिपत्रक जलसंपदा विभागाच्या wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आला आहे. संबंधितांनी तेथून त्याची प्रत प्राप्त करून घेवून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(अरविंद वि. पगार)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत :- परिशिष्ट-अ

प्रत :-

१) अ.मु.स. (जलसंपदा), सचिव (लाक्षेवि)/सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक.

- २) सर्व महासंचालक/कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग.
- ३) सर्व मुख्य अभियंता (स्थापत्य), जलसंपदा विभाग.
- ४) सर्व विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख, जलसंपदा विभाग.
- ५) मा.मंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव.
- ६) मा.राज्यमंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव.
- ७) उप सचिव (सेवा)/उपसचिव (प्रशा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) कक्ष अधिकारी,आ (वर्ग-१)/आ(वर्ग-२), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) संग्रहार्थ/कार्यासन आ(संनि)

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्रमांक : सकाज्ये-२०२१/प्र.क्र.०१ /आ(संनि), दिनांक १८ जानेवारी २०२१ सोबतचे सहपत्र

परिशिष्ट "अ"

जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १ जानेवारी २०२१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	सहायक कार्यकारी अभियंता यांचे नांव	म.लो.आ.ने ज्या प्रवर्गातून शिफारस केली तो प्रवर्ग	व्यक्तीचा प्रवर्ग व घोषित केल्याचा दिनांक	जन्मदिनांक	नियुक्तीचा मार्ग	नियुक्ती आदेशाचा दिनांक	नियमित नियुक्तीचा दिनांक	गुणवत्ता क्रमांक	परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठतेचा दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१	१	श्री. गणेश राजाराम अदमनकर	अजा	अजा	१२-०८-१९८४	सरळसेवा	१९-०८-२०१३	०१-११-२०१३	१५	२०११	०१-११-२०१३	३१-०८-२०४२	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१६/प्र.क्र.३४/आ(संनि),दि.२८.०६.२०१९
२	२	श्री. हर्षद गजानन यादव	खुला	खुला	२२-०४-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	१	२०१३	१९-१२-२०१५	३०-०४-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
३	३	श्री. गणेश शंकरराव कथले	खुला	खुला	१३-०१-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४८	बी.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
४	४	श्री. अमर उत्तम काशिद	खुला	खुला	०८-०६-१९८९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४७	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.८.२०१८
५	५	श्री. प्रसाद बलभीम लांब	खुला	भज(ड)	०३-०१-१९८९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४७	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८
६	६	श्री. सुहास आत्माराम मोरे	खुला	खुला	१८-०१-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	५	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४१	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८
७	७	श्री. दिनेश श्रीधर शेवाळे	खुला	खुला	०३-०१-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	६	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४९	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
८	८	श्री. अक्षय दत्तात्रय बर्कले	खुला	खुला	०३-०८-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७	२०१३	१९-१२-२०१५	३१-०८-२०४८	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
९	९	श्री. रोहित रावसाहेब कोरे	खुला	इमाव	१५-०८-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	८	२०१३	१९-१२-२०१५	३१-०८-२०४९	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
१०	१०	श्रीमती प्रगती रावसाहेब यादव	खुला	खुला	१६-०१-१९९२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	९	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०५०	बी.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
११	११	श्री. विवेकानंद पांडुरंग तिडके	खुला	भज(ड)	२०-०६-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	१०	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४१	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.९१/आ(संनि),दि.०८.०८.२०१९
१२	१२	श्री. नितीश तक्षक पोतदार	खुला	इमाव	२१-१२-१९७६	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	११	२०१३	१९-१२-२०१५	३१-१२-२०३४	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.०१.२०१९
१३	१३	श्री. शरद तुकाराम गायधनी	खुला	इमाव	१६-१०-१९८८	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	१२	२०१३	१९-१२-२०१५	३१-१०-२०४६	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.८.२०१८
१४	१४	श्री. प्रसाद सुभाष पटारे	खुला	खुला	०६-१२-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	१३	२०१३	१९-१२-२०१५	३१-१२-२०४४	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.५७/आ(संनि),दि.२८.०६.२०१९
१५	१५	श्री. निलेश नंदन अहिरे	खुला	इमाव	१६-०३-१९८९	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	१४	२०१३	१९-१२-२०१५	३१-०३-२०४७	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.५७/आ(संनि),दि.२८.०६.२०१९
१६	१६	श्री. अमृत नामदेव सांगळे	खुला	भज(ड)	२१-०६-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	१५	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४८	बी.ई.	परिविक्षाधीन

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	सहायक कार्यकारी अभियंता यांचे नांव	म.लो.आ.ने ज्या प्रवर्गातून शिफारस केली तो प्रवर्ग	व्यक्तीचा प्रवर्ग व घोषित केल्याचा दिनांक	जन्मदिनांक	नियुक्तीचा मार्ग	नियुक्ती आदेशाचा दिनांक	नियमित नियुक्तीचा दिनांक	गुणवत्ता क्रमांक	परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठतेचा दिनांक/ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१७	१७	श्री. आशिष शिवाजी चौगले	खुला	खुला	३१-०७-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	१६	२०१३	१९-१२-२०१५	३१-०७-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.०१.२०१९
१८	१८	श्री. प्रकाश बापुसाहेब गायकवाड	खुला	खुला	१७-०१-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	१७	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४९	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८
१९	१९	श्री. संदिप अरुण भालेराव	खुला	इमाव	१७-१०-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	१९	२०१३	१९-१२-२०१५	३१-१०-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
२०	२०	श्री. अंकुर प्रकाश कापसे	खुला	इमाव	१९-०३-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२०	२०१३	१९-१२-२०१५	३१-०३-२०४८	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.४८/आ(संनि),दि.०९.०५.२०१९
२१	२१	श्री. प्रदीप नारायण हापसे	खुला	इमाव	२८-०३-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२१	२०१३	१९-१२-२०१५	३१-०३-२०४४	बी.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
२२	२२	श्री. महेंद्र रामदास काळे	खुला	खुला	२५-०६-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	२२	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४४	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.८.२०१८
२३	२३	श्री. राजीव गोसाई कुरेकार	खुला	इमाव	१३-०८-१९७९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२३	२०१३	१९-१२-२०१५	३१-०८-२०३७	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.०१.२०१९
२४	२४	श्री. अमरजीत भीमराव बिराजदार	खुला	खुला	२७-११-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२४	२०१३	१९-१२-२०१५	३०-११-२०४४	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.०४.०२.२०१९
२५	२५	श्री. सदिप दगडू हासे	खुला	इमाव	२५-०५-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२५	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४४	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
२६	२६	श्री. सचिन शिवचलप्पा मुन्नोळी	खुला	खुला	२३-०७-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२६	२०१३	१९-१२-२०१५	३१-०७-२०४८	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.११.०४.२०१९
२७	२७	श्री. श्रीजीत प्रवीण थोरात	खुला	खुला	२६-११-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२७	२०१३	१९-१२-२०१५	३०-११-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
२८	२८	श्री. उद्धव त्रंबक मुरकुटे	खुला	इमाव	१०-११-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	२३-१२-२०१५	२८	२०१३	१९-१२-२०१५	३०-११-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.५७/आ(संनि),दि.२८.०६.२०१९
२९	२९	श्री. रोहित प्रल्हाद देशमुख	खुला	खुला	१६-०२-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	२९	२०१३	१९-१२-२०१५	२८-०२-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
३०	३०	श्री. अनिकेत अंकुश सावंत	खुला	खुला	२५-०५-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३०	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८
३१	३१	श्री. अमित भास्करराव राऊत	खुला	इमाव	०४-०५-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	०६-०१-२०१६	३१	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.०१.२०१९
३२	३२	श्री. गणेश प्रकाश हारदे	इमाव	इमाव	०३-०४-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३२	२०१३	१९-१२-२०१५	३०-०४-२०४८	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८
३३	३३	श्री. नरेंद्र बसवराज गुरव	इमाव	इमाव	२८-०२-१९९२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३३	२०१३	१९-१२-२०१५	२८-०२-२०५०	एम.टेक.	परिविक्षाधीन
३४	३४	श्री. स्वप्नील भागवत गांगुर्डे	इमाव	इमाव	०६-११-१९८८	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३४	२०१३	१९-१२-२०१५	३०-११-२०४६	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	सहायक कार्यकारी अभियंता यांचे नांव	म.लो.आ.ने ज्या प्रवर्गातून शिफारस केली तो प्रवर्ग	व्यक्तीचा प्रवर्ग व घोषित केल्याचा दिनांक	जन्मदिनांक	नियुक्तीचा मार्ग	नियुक्ती आदेशाचा दिनांक	नियमित नियुक्तीचा दिनांक	गुणवत्ता क्रमांक	परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठतेचा दिनांक/ज्येष्ठतेचा मानीय दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
३५	३५	श्री. अमृतराज यादवराव पाटील	अजा	अजा	०८-१२-१९७९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३५	२०१३	१९-१२-२०१५	३१-१२-२०३७	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
३६	३६	श्री. मनोज नंदकुमार डोके	इमाव	इमाव	०७-१०-१९८८	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३६	२०१३	१९-१२-२०१५	३१-१०-२०४६	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
३७	३७	श्री. अमोल भारत चोपडे	भज(क)	भज(क)	०८-०६-१९९२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३७	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०५०	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
३८	३८	श्री. रोहित सुर्यकांत जगताप	इमाव	इमाव	०९-०३-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३८	२०१३	१९-१२-२०१५	३१-०३-२०४८	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
३९	३९	श्री. मुकेश प्रदीप भामरे	इमाव	इमाव	२८-०५-१९८७	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	३९	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४५	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
४०	४०	श्री. विश्वनाथ बाबासो सानप	भज(ड)	भज(ड)	०७-०६-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४०	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४४	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८
४१	४१	श्री. संदिप राजेंद्र सातपूते	अजा	अजा	१५-०६-१९८५	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४१	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४३	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
४२	४२	श्री. गणेश रामनथ हासे	इमाव	इमाव	०८-०५-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	४२	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४४	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.०४.०२.२०१९
४३	४३	श्री. स्वप्नील विजय कोडुलकर	विमाप्र	विमाप्र	२५-०४-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४३	२०१३	१९-१२-२०१५	३०-०४-२०४९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
४४	४४	श्री. सचिन रामराव पाटील	इमाव	इमाव	२९-०३-१९८५	सरळसेवा	१४-१२-२०१५	२१-१२-२०१५	४४	२०१३	१९-१२-२०१५	३१-०३-२०४३	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.६.२०१८
४५	४५	श्रीमती स्नेहल शिवाजी जाधव	खुला	खुला	२४-०५-१९८५	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४५	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४३	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.५७/आ(संनि),दि.२८.०६.२०१९
४६	४६	श्री. शिवप्रसाद भगवानराव खेडकर	भज(ड)	भज(ड)	०२-०१-१९८७	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४६	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०२०/प्र.क्र.३१/आ(संनि),दि.१२.०३.२०२०
४७	४७	श्री. अमोल बाळासाहेब कवडे	इमाव	इमाव	२०-१२-१९८०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४७	२०१३	१९-१२-२०१५	३१-१२-२०३८	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.८.२०१८
४८	४८	श्री. विवेक संजय सोनार	इमाव	इमाव	१०-०७-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	४८	२०१३	१९-१२-२०१५	३१-०७-२०४९	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.११.०४.२०१९
४९	४९	श्री. विनोद भगवान बागुल	इमाव	इमाव	१०-०१-१९८०	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	५०	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०३८	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.११.०४.२०१९
५०	५०	श्री. हरिष जनार्दन शिंदे	अजा	अजा	१६-१०-१९८७	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	५१	२०१३	१९-१२-२०१५	३१-१०-२०४५	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.०१.२०१९
५१	५१	श्री. मनोजकुमार भास्कर ढोकचौळे	इमाव	इमाव	०९-०६-१९८२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	५२	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४०	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.६.२०१८

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	सहायक कार्यकारी अभियंता यांचे नांव	म.लो.आ.ने ज्या प्रवर्गातून शिफारस केली तो प्रवर्ग	व्यक्तीचा प्रवर्ग व घोषित केल्याचा दिनांक	जन्मदिनांक	नियुक्तीचा मार्ग	नियुक्ती आदेशाचा दिनांक	नियमित नियुक्तीचा दिनांक	गुणवत्ता क्रमांक	परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठतेचा दिनांक/ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
५२	५२	श्रीमती प्रज्ञा अरुण पाटील	इमाव	इमाव	०९-०९-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	५३	२०१३	१९-१२-२०१५	३०-०९-२०४९	बी.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
५३	५३	श्री. राकेश अर्जुन गुजरे	अजा	अजा	१७-०२-१९७९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	५५	२०१३	१९-१२-२०१५	२८-०२-२०३७	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.८.२०१८
५४	५४	श्रीमती निकीता लीलाधर हेमने	इमाव	इमाव	१५-१२-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	५६	२०१३	१९-१२-२०१५	३१-१२-२०४८	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.१२.१०.२०१८
५५	५५	श्री. संदिपकुमार हिरामन महाले	अजा	अजा	०६-११-१९८१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	५७	२०१३	१९-१२-२०१५	३०-११-२०३९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.०१.२०१९
५६	५६	श्री. नितीन गणेश बनसोड	अजा	अजा	२९-०१-१९८४	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	५८	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४२	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.९६/आ(संनि),दि.१६.०९.२०१९
५७	५७	श्री. चंद्रशेखर नंदकिशोर ताटे	अजा	अजा	०२-१२-१९८५	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	५९	२०१३	१९-१२-२०१५	३१-१२-२०४३	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.६.२०१८
५८	५८	श्रीमती सुजाता गौतमीपुत्र कांबळे (श्रीमती सुजाता प्रशांत गजरे)	अजा	अजा	२४-०९-१९८२	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	६०	२०१३	१९-१२-२०१५	३०-०९-२०४०	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
५९	५९	श्री. केतन कवडूजी अकुलवार	भज(ब)	भज(ब)	२०-०८-१९८७	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	६१	२०१३	१९-१२-२०१५	३१-०८-२०४५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.११६/आ(संनि),दि.११.१०.२०१९
६०	६०	श्रीमती सोनल आनंद गायकवाड	अजा	अजा	१०-०४-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	६२	२०१३	१९-१२-२०१५	३०-०४-२०४९	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.११.०४.२०१९
६१	६१	श्रीमती वसुंधरा शंकरराव दासरी	इमाव	इमाव	०७-०१-१९८२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	६३	२०१३	१९-१२-२०१५	३१-०१-२०४०	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
६२	६२	श्री. नागेश महादप्पा व्हट्टे	विमाप्र	विमाप्र	१०-०५-१९८७	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	६४	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.१०३/आ(संनि),दि.०९.०९.२०१९
६३	६३	श्री. श्रीकांत विलास मस्कावार	भज(ब)	भज(ब)	२५-०३-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	६५	२०१३	१९-१२-२०१५	३१-०३-२०४४	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२६.११.२०१८
६४	६४	श्रीमती नीतू रमेश चव्हाण	खुला	खुला	१३-०४-१९८९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	६६	२०१३	१९-१२-२०१५	३०-०४-२०४७	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०२०/प्र.क्र.०६/आ(संनि),दि.२७.०१.२०२०
६५	६५	श्री. महेश मारुती बर्जंत्री	विजा(अ)	विजा(अ)	२१-०६-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	६७	२०१३	१९-१२-२०१५	३०-०६-२०४८	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.४८/आ(संनि),दि.०९.०५.२०१९
६६	६६	श्रीमती वैशाली तुळशीराम ठाकरे	अजा	अजा	२०-०५-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	१९-१२-२०१५	७०	२०१३	१९-१२-२०१५	३१-०५-२०४१	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.०९.२०१८
६७	६७	श्रीमती सुचेता उदय डुंबरे	खुला	खुला	०९-०७-१९८८	सरळसेवा	१४-१२-२०१५	२१-१२-२०१५	७१	२०१३	२१-१२-२०१५	३१-०७-२०४६	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.१२२/आ(संनि),दि.०५.११.२०१९
६८	६८	श्री.श्रीकृष्ण नागेश गुंजाळ	विजा(अ)	विजा(अ)	१६-०६-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	२३-१२-२०१५	७२	२०१३	२२-१२-२०१५	३०-०६-२०४४	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.११९/आ(संनि),दि.२५.१०.२०१९

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	सहायक कार्यकारी अभियंता यांचे नांव	म.लो.आ.ने ज्या प्रवर्गातून शिफारस केली तो प्रवर्ग	व्यक्तीचा प्रवर्ग व घोषित केल्याचा दिनांक	जन्मदिनांक	नियुक्तीचा मार्ग	नियुक्ती आदेशाचा दिनांक	नियमित नियुक्तीचा दिनांक	गुणवत्ता क्रमांक	परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठतेचा दिनांक/ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
६९	६९	श्रीमती श्वेता योगेंद्र कु-हाडे	खुला	खुला	०६-०७-१९८९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७३	२०१३	२२-१२-२०१५	३१-०७-२०१५	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.७८/आ(संनि),दि.२२.०७.२०१९
७०	७०	श्रीमती सायली राजेंद्र पाटील	खुला	खुला	२९-०४-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७४	२०१३	२२-१२-२०१५	३०-०४-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.११.०४.२०१९
७१	७१	श्रीमती सोनल रावसाहेब पाटील	खुला	खुला	०४-०५-१९८१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७५	२०१३	२२-१२-२०१५	३१-०५-२०३९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.०४.०२.२०१९
७२	७२	श्रीमती क्षितीजा सयाजीराव सुर्यवंशी	खुला	खुला	२०-०७-१९८१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७६	२०१३	२२-१२-२०१५	३१-०७-२०३९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.९५/आ(संनि),दि.०७.०९.२०१९
७३	७३	श्रीमती अनुराधा आनंदराव जाधव	खुला	खुला	१८-०६-१९८६	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७७	२०१३	२२-१२-२०१५	३०-०६-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.१२१/आ(संनि),दि.०५.११.२०१९
७४	७४	श्रीमती मयुरा सुभाष जोशी	खुला	खुला	०४-१०-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७८	२०१३	२२-१२-२०१५	३१-१०-२०१८	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.४८/आ(संनि),दि.०९.०५.२०१९
७५	७५	श्रीमती जयश्री दिगंबर थोटे	अजा	अजा	०३-०६-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	७९	२०१३	२२-१२-२०१५	३०-०६-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२७.९.२०१८
७६	७६	श्रीमती विनया दत्तात्रय बदामी	खुला	खुला	१६-०१-१९८१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	८०	२०१३	२२-१२-२०१५	३१-०१-२०३९	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.९६/आ(संनि),दि.१६.०९.२०१९
७७	७७	श्री. संग्रामसिंग देवेंद्रसिंग रावल	विजा(अ)	विजा(अ)	१२-१२-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	८१	२०१३	२२-१२-२०१५	३१-१२-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०२०/प्र.क्र.६९/आ(संनि),दि.०३.०९.२०२०
७८	७८	श्रीमती सुरेखा भीमराव कोरके	खुला	खुला	१४-०४-१९८२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	८२	२०१३	२२-१२-२०१५	३०-०४-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.०४.०२.२०१९
७९	७९	श्रीमती प्राजक्ता संजय पाटील	खुला	खुला	२८-०६-१९९२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	८३	२०१३	२२-१२-२०१५	३०-०६-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.६८/आ(संनि),दि.१५.०७.२०१९
८०	८०	श्रीमती अपर्णा अशोक कापसे	खुला	खुला	०१-०५-१९८२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	८४	२०१३	२२-१२-२०१५	३०-०४-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.६८/आ(संनि),दि.१५.०७.२०१९
८१	८१	श्री. प्रशांत पुनाजी सगमोर	अज	अज	१३-०३-१९८५	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	८५	२०१३	२२-१२-२०१५	३१-०३-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०२०/प्र.क्र.१२/आ(संनि),दि.२७.०१.२०२०
८२	८२	श्रीमती सोनल संजय पाटील	खुला	खुला	२५-०८-१९८९	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	८६	२०१३	२२-१२-२०१५	३१-०८-२०१५	बी.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.८३/आ(संनि),दि.०६.०८.२०१९
८३	८३	श्री.उत्तम देवचंद दामाडे	अज	अज	२८-०७-१९८१	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	८७	२०१३	२२-१२-२०१५	३१-०७-२०३९	एम.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.७९/आ(संनि),दि.२९.०७.२०१९
८४	८४	श्री. संदिप पंडितराव पवार	अज	अज	२४-१०-१९८५	सरळसेवा	१४-१२-२०१५	२२-१२-२०१५	८९	२०१३	२२-१२-२०१५	३१-१०-२०१५	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.८.२०१८

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	सहायक कार्यकारी अभियंता यांचे नांव	म.लो.आ.ने ज्या प्रवर्गातून शिफारस केली तो प्रवर्ग	व्यक्तीचा प्रवर्ग व घोषित केल्याचा दिनांक	जन्मदिनांक	नियुक्तीचा मार्ग	नियुक्ती आदेशाचा दिनांक	नियमित नियुक्तीचा दिनांक	गुणवत्ता क्रमांक	परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठतेचा दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
८५	८५	श्रीमती कल्याणी विलास कालेकर	खुला	खुला	२७-०९-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	९०	२०१३	२८-१२-२०१५	३०-०९-२०४८	बी.ई.	परिविक्षाधीन/ मलोआने शिफारस रद्द केली आहे. तथापि, प्रकरण न्यायप्रविष्ट (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई - मूळ अर्ज क्र.४३६/२०१६)
८६	८६	श्रीमती स्नेहलता धोंडप्या गावडे	भज(क)	भज(क)	२३-०२-१९८१	सरळसेवा	१४-१२-२०१५	२८-१२-२०१५	९१	२०१३	२८-१२-२०१५	२८-०२-२०३९	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
८७	८७	श्रीमती सपना भुजंगराव डावरे	अज	अज	१०-०५-१९८३	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	९२	२०१३	२९-१२-२०१५	३१-०५-२०४१	एम.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.६.१२.२०१८
८८	८८	श्री. गोविंद हनुमंतराव श्रीमंगले	इमाव	इमाव	०२-०४-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	२९-१२-२०१५	९३	२०१३	२९-१२-२०१५	३०-०४-२०४८	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.१४१/आ(संनि),दि.०४.०१.२०२०
८९	८९	श्रीमती अश्विनी जनार्दन राऊत	अज	अज	०३-१२-१९९१	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	९४	२०१३	०१-०१-२०१६	३१-१२-२०४९	बी.टेक.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी २०१९/प्र.क्र.११५/आ(संनि),दि.०७.१०.२०१९
९०	९०	श्रीमती श्वेता सुधीर पाटील	विजा(अ)	विजा(अ)	२७-०३-१९९२	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	९५	२०१३	०१-०१-२०१६	३१-०३-२०५०	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.०४.०२.२०१९
९१	९१	श्री. नरेंद्र रमेश धारगे	खुला	खुला	२६-०६-१९९०	सरळसेवा	१४-१२-२०१५	०१-०१-२०१६	९६	२०१३	०१-०१-२०१६	३०-०६-२०४८	बी.ई.	परिविक्षा कालावधी समाप्त शा.नि.क्र.परिवी १०१८/प्र.क्र.४१/आ(संनि),दि.२८.८.२०१८
९२	९२	श्री. जलेश संतोष सिंह	खुला	खुला	१३-०७-१९९०	सरळसेवा	२६.१२.२०१९	०१-०१-२०२०	१	२०१७	०१-०१-२०२०	३१-०७-२०४८	बी.टेक.	परिवीक्षाधीन
९३	९३	श्री. सागर विठोबा सानप	खुला	भ.ज. (ड)	१५-०२-१९९१	सरळसेवा	२६.१२.२०१९	०१-०१-२०२०	२	२०१७	०१-०१-२०२०	२८-०२-२०४९	बी.ई.	परिवीक्षाधीन
९४	९४	श्री. विशाल नंदकुमार कुलकर्णी	खुला	खुला	११-१२-१९९२	सरळसेवा	२६.१२.२०१९	०१-०१-२०२०	३	२०१७	०१-०१-२०२०	३१-१२-२०५०	एम.टेक.	परिवीक्षाधीन
९५	९५	श्रीमती सबुरी चंद्रकांत डोंगळीकर	खुला	खुला	२६-०६-१९९३	सरळसेवा	२६.१२.२०१९	०१-०१-२०२०	४	२०१७	०१-०१-२०२०	३०-०६-२०५१	बी.ई.	परिवीक्षाधीन
९६	९६	श्री. हर्षल निवृत्ती चव्हाण	अजा	अजा	२७-०६-१९९४	सरळसेवा	२६.१२.२०१९	०१-०१-२०२०	५	२०१७	०१-०१-२०२०	३०-०६-२०५२	बी.ई.	परिवीक्षाधीन
९७	९७	श्रीमती सारिका अरुण पानतावणे	अजा	अजा	०७-१२-१९९२	सरळसेवा	२६.१२.२०१९	०१-०१-२०२०	६	२०१७	०१-०१-२०२०	३१-१२-२०५०	बी.ई.	परिवीक्षाधीन